

**December 5, 2023**

To,  
Listing Department,  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1  
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E)  
Mumbai – 400 051

**Symbol:** BSE

**ISIN:** INE118H01025

**Ref: Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

**Sub: Intimation of publication of Newspaper Advertisement**

Dear Sir / Madam,

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement published in Financial Express (English) and Navshakti (Marathi) on Tuesday, December 5, 2023 as required to be given under Rule 6(3)(a) of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, indicating the proposed transfer of equity shares to IEPF Authority of such Shareholders who have not claimed the dividend amount payable to them, since last seven consecutive years commencing from the date of declaration of Interim Dividend for the Financial Year 2016-17.

This Intimation will also be available on the website of the Company: [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

This is for your information and record please.

Thanking you,  
Yours faithfully,  
**For BSE Limited**

**Vishal Bhat**  
**Company Secretary and Compliance Officer**  
Encl: a/a

## DEPLOY 4% OF TOTAL STAFF STRENGTH

# BSNL to bolster enterprise unit

JATIN GROVER  
New Delhi, December 4

STATE-OWNED BSNL IS looking to deploy at least 4% of its total staff strength of around 54,000 on enhancing enterprise services, sources said. Currently, only 1.8% of the staff are deployed for the unit.

This move is timely as BSNL has seen a fall in revenue from the enterprise business in the last two quarters. The revenue from the enterprise business fell 50% to ₹952 crore in the July-September quarter of FY23, from ₹1,906 crore in the January-March quarter, according to its financial statements.

In the six months ended September, BSNL's enterprise business revenue fell nearly 10% year-on-year to ₹2,007 crore.

"Enterprise business is one of the highest potential revenue earning segments of BSNL. To keep it in mind, it has regularly been emphasised that posting of sufficient staff in EB (enterprise business) field with business acumen will surely play a crucial role and help in increasing BSNL's enterprise business," PK Purwar, CMD, BSNL, said in a recent letter to chief general managers (CGMs) of all the circles. A copy of the letter was reviewed by FE.

In the letter, Purwar asked the circle heads to focus on relationship building with customers, which is important for the growth of enterprise business. "CGMs have to post better and suitable employees with business acumen and in sufficient numbers, at least 4% of respective circle's staff

### WEAK SIGNAL

**54,113**  
total employee strength of BSNL

**1.8%**  
or 977 employees deployed for enterprise business currently



**₹952 cr**  
revenue from the enterprise business in July-September

**₹1,906 cr**  
revenue in the January-March quarter of FY23

PK PURWAR, CMD, BSNL

SUFFICIENT STAFF WITH BUSINESS ACUMEN WILL SURELY PLAY A CRUCIAL ROLE.



strength in enterprise business," Purwar added.

The circle heads have been asked to take necessary steps in terms of increasing the staff for enterprise business, by the end of this month.

As of September 30, BSNL had 54,113 employees pan-India and of that only 1.8% or 977 employees constitute the company's enterprise business team.

"Even some of the circles have enterprise business staff strength less than the BSNL average that is 1.8%. Such a scenario may be detrimental in achieving the desired results in enterprise business segment," Purwar wrote in the letter.

Currently, the enterprise segment contributes nearly 24% to BSNL's overall revenue. The business is second largest in

terms of size for BSNL, after cellular services, which contribute 42% to the company's overall revenue.

In the July-September quarter, BSNL's revenue from operations fell 5.1% QoQ (quarter-on-quarter) to Rs 4,071 crore. On a year-on-year basis, the revenue fell 6.6%.

For the half financial year ended September, the company's revenue rose marginally to Rs 8,360 crore. Net loss for the company also expanded to Rs 1,482 crore in the July-September quarter, from Rs 1,470 crore in the preceding quarter.

The company is yet to commercially roll out 4G services. Last month, Purwar told FE that BSNL will start rolling out 4G services commercially from December, with a target of pan-India rollout by June 2024.

## NCLT rejects US lessor's plea against SpiceJet

PRESS TRUST OF INDIA  
New Delhi, December 4

IN A RELIEF to low-cost carrier SpiceJet, the National Company Law Tribunal (NCLT) on Monday dismissed an insolvency petition by US-based aircraft lessor Willis Lease Finance Corporation, which is claiming dues.

A two-member Delhi-based NCLT bench rejected the plea moved by US-based Willis Lease Finance Corporation after SpiceJet questioned the maintainability of the petition. SpiceJet opposed the plea contending that Willis Lease Finance Corp has withdrawn its insolvency plea for the same dispute in March 2023 and has approached again with a new plea.

During a hearing in July this year, the NCLT bench wanted to know from Willis Lease Finance Corp, as to how it filed a fresh petition again for a similar cause of action within a few months, without even sending a notice to SpiceJet as per the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016.

Besides Willis Lease, SpiceJet is facing insolvency pleas filed by three other aircraft lessors — Aircastle Ireland, Wilmington, and Celestial Aviation.

During a hearing in September, the NCLT suggested settling with its lessors, which have filed a plea to initiate insolvency proceedings against it.

In August, the low-cost carrier had allotted over 48 million shares to nine aircraft lessors to clear its dues.

## Co-working gets hybrid work push

"With more and more employees returning to work under the hybrid model, enterprises are intensifying their demand for managed spaces, as they are a cost-effective option to reduce overall operational costs and increase employee productivity levels," Sarda said.

Compared to a traditional office, managed office spaces end up being 30-40% cost-effective, he said.

Global capability centres (GCCs) opening new captive centres are also contributing to the rising demand.

According to Sarda, with an average price of Rs 7,500 per desk a month, Smartworks is a hit with GCCs, which would otherwise have to spend Rs 12,000 per desk, per month to set up their own centres. "Big players are becoming bigger," he said.

Smartworks plans to scale up to 13 million sq ft by next year from about 8 million sq ft at present.

Another workspace solutions provider, The Executive Centre, has seen revenues grow 34% in the last 11 months. The company is looking at a growth of 38% in 2023, said Manish Khedia, the company's regional managing director — South India & Sri Lanka.

"As the workforce navigates the evolving landscape of remote work, flexible workspaces emerge as a pivotal element, catering to the changing needs of individuals and businesses alike," Khedia said. The company plans to add 300,000 sq ft in India.

Sequoia-backed Awfis is aiming bring out the IPO in the co-working segment and plans to file the draft red herring prospectus with Sebi by middle of next year.

Awfis's revenues grew 44.1% to ₹257.04 crore during FY22, according to the statements filed with the Registrar of Companies. The firm said it has almost doubled its revenue, getting closer to the Rs 600-crore mark, while reducing losses in FY23.

"Co-working spaces in particular are doing well because of the speed, flexibility, and increased distribution network capacity they offer. And companies are realising that they don't want to invest their capital into real estate, and would rather invest it into their own business to grow," said Amit Ramani, CEO and co-founder, Awfis.

The flex space market has grown significantly post-pandemic, with stock growing manifold since 2019, according to Vimal Nadar, senior director and head of research, Colliers India. "This growth is attributed to occupiers' return-to-office mandate and the accelerated adoption of hybrid working models across large corporates. As a result, the share of enterprise clients has significantly gone up, resulting in increased

## FROM THE FRONT PAGE

## 'Poll' vault for markets

Balasubramanian pointed out that valuations were not a concern as long as the cost of capital does not rise and interest rate trends remain the same. "There is no doubt on the growth outlook," he said.

Strategists at Jefferies wrote the boost to investor sentiment augurs well for domestic cyclical sectors such as banks, industrial, power, property, and mid-caps.

"Our clear preference remains to play the cyclical story via power, industrials, property, banks and select mid-caps — as we believe the unfolding private capex cycle (corporate + housing) is strong and durable turnaround, not impacted by potential government capex slowdown," they noted.

Foreign portfolio investors (FPIs) have pumped in a net \$1.4 billion in 2023 so far; November saw a net \$2.3-billion coming in.

Provisional data on the exchanges showed FPIs bought stocks worth nearly

\$250 million on Monday, while DIIs bought shares a net ₹4,797.15 crore.

U R Bhat, co-founder and director at Alphaniti Fintech observed that while the outcome of the 2024 general elections was now clearer, whether FPIs are equally enthused remains to be seen. "Typically, they factor in global events first when increasing EM positions, Bhat said adding that India remains valued." It would require some new information for them to change their stance and there will be some who weigh fundamentals before increasing their bets, he said.

Seshadri Sen, head of research and strategist, Emkay Global, wrote that it is now near-certain that the BJP would be re-elected to power in the Lok Sabha elections of 2024. "We expect the markets to maintain their recent rally, with headwinds like geopolitical risk and a US hard-landing also receding," Sen observed.

leasing of flex spaces."

In the last two years the demand is becoming broad-based, with occupiers across sectors like tech, consulting, and BFSI, also taking up flex spaces, Nadar said.

Flex space uptake by operators has risen every year, and was the highest ever at 7 million sq ft in 2022. As against this, 2023 has already seen 6.5 million sq ft of leasing by flex operators till September, 93% of the total leasing in 2022. The figure is set to reach new highs by the end of the year, he added.

Flex space operators have now set up offices even in secondary and peripheral business districts. "Currently, secondary business districts dominate the flex market, with over half of the total stock, while central business districts face limited traction due to high rentals and limited Grade A office space options," he said.

Presently, co-workingspaces have around 53.4 million sq ft of stock spread across more than 1,000 centres, according to real estate consultant Vestian. The stock is estimated to cross 81 million sq ft in the next two years. "The stock is expected to increase further as large conglomerates call their employees back to the office. Moreover, the share of tier-2 cities in total office stock is also likely to increase as several businesses are targeting new local talent pool along with cost optimisation strategies," said Shrinivas Rao, CEO, Vestian.

## Quicker action on assets of personal guarantors soon

Insolvency lawyer Sumant Batra said, "Fundamentally, the IBC allows secured credi-

ality of the provisions of the IBC relating to the Personal Guarantors Insolvency Resolution, which became effective through amendments in 2019. The provisions had been challenged by a group of promoters, including Anil Ambani, on the ground that they were not given a chance to present their case, among other things.

The SC, however, found their arguments untenable. The moratorium on personal guarantors' assets, the three-judge bench headed by Chief Justice of India DY Chandrachud noted, was automatically imposed at the time of the insolvency petition being filed.

In a discussion paper floated in January, the MCA had said: "The NCLT has, on occasion, expressed concerns regarding the misuse of initiation of the individual insolvency resolution process by PGs to take advantage of the interim moratorium."

Legal experts aver that the government has all the authority to amend the provisions of the existing IBC provisions, linked to PGs, even after the SC's ruling.

Anoop Rawat, partner, Shardul Amarchand Mangaldas & Co, however, said that while the move to make Section 96 of IBC (interim moratorium) inapplicable to personal guarantors may have sufficient experiential basis, it would be interesting to see whether such carve-out for personal guarantors from the general provision that is otherwise applicable to other individual insolvencies would satisfy the "rational classification test".

Siddharth Srivastava, partner, Khaitan & Co, noted that majority of the provisions dealing with personal guarantors, including interim moratorium, were challenged in the Supreme Court, but the court said the law is not violative of the Constitution. He, however, added that, the government was well within its rights to amend the existing IBC provisions, without violating the Constitution.

According to him, if interim moratorium is removed, it would give lenders more confidence to initiate personal insolvency cases.

## FMCG 'bridge' packs getting a quiet burial

While the share of ₹5 within FMCG is reducing — it was around 35% two years ago — ₹10 is slated to grow and touch 25% in terms of FMCG volumes in the next couple of years.

"Eventually, ₹10 will become the ₹5 within FMCG. It is a sweet spot for companies and a price point that is viable for players," says Tarun Arora, chief executive officer of Ahmedabad-based Zyduz Wellness, the maker of the Complian brand of health food drinks.

# BookMyShow swings to profit

AYANTI BERA  
Bengaluru, December 4

ONLINE TICKETING PLATFORM BookMyShow swung to a profit of ₹85 crore in FY23 against a loss of ₹92.2 crore a year ago. The pandemic-related disruptions had adversely impacted the company's financials in the past couple of years. Revenue from operations more than tripled to ₹975.5 crore from ₹277 crore a year ago, according to documents filed with the Registrar of Companies, sourced from PrivateCircle.

While the company earns a majority of its sales from the convenience fee it charges for booking movie tickets online, it also earns from the sale of food and beverages, ad spaces and tickets of live events such as music concerts, stand-up comedy sessions as well as sporting events.

In FY23, its core business of

### GOOD SHOW IN FY23

Profit of ₹85 cr against a loss of ₹92.2 cr a year ago

Revenue from operations more than tripled to ₹975.5 cr from ₹277 cr a year ago

Core business of online ticketing generated a revenue of ₹647.3 cr compared to ₹227.4 cr



Expenses rose to ₹940.9 cr, compared to ₹395.2 cr a year ago

Advertising costs jumped to ₹53.6 cr from just ₹9.6 cr in FY22

online ticketing generated a revenue of ₹647.3 crore, compared to ₹227.4 crore in the previous year, while its live ticketing business posted sales of ₹237.5 crore compared to ₹24.7 crore in the preceding year, when in-person events were largely suspended due to lockdowns.

Besides these, the company earned ₹90.7 crore in FY23 as

other income, which includes sale of food and beverages, gift vouchers, software and more. In FY22, its other income was at ₹25 crore.

As business largely resumed as usual in 2022, the company's expenses also rose to ₹940.9 crore in FY23, compared to ₹395.2 crore a year ago. Among the main contributors to its total

expenses were employee-related costs, which rose 23% on year, and advertising costs which jumped to ₹53.6 crore from just ₹9.6 crore in FY22.

Founded in 1999 by Ashish Hemrajani, Parikshit Dhar and Rajesh Balpande, the company is backed by investors such as Jungle Ventures, Accel Partners and Elevation Capital.

# Esquire set for India launch in April 2024

ALOKANANDA CHAKRABORTY  
New Delhi, December 4

RP-SANJIV GOENKA GROUP'S Lifestyle Media is set to launch US men's magazine Esquire in India in April 2024. Priced between ₹250 and ₹300, the monthly will be positioned as a luxury lifestyle offering. The group expects all the required regulatory approvals to fall in place over the next couple of months.

"I think this is a very exciting time for product categories aimed at men," says Avarna Jain, chairperson, RPSG Lifestyle Media. "Their consumption patterns have changed dramatically over the past 5-7 years. Some categories that didn't even exist a few years ago are pretty bright now."

Jain has a point. Take the Indian male grooming market, for instance, which has grown at a fifth-gear speed from the level of \$643 million in 2018 to \$2 billion in 2022, and is expected to touch \$3.5 billion by the end of this decade.

In apparel, luxury clothing designers like Sabyasachi Mukherjee and Anamika Khanna have both stepped into the men's luxury fashion domain looking to replicate their early success in women's clothing.

The fortunes of the print

### NEW EDITION

Priced between ₹250 and ₹300, US magazine to be a luxury lifestyle offering



RP-Sanjiv Goenka Group's Lifestyle Media expects to get all regulatory approvals in couple of months

AVARNA JAIN, CHAIRPERSON, LIFESTYLE MEDIA

ESQUIRE IS THE FIRST STEP IN STRENGTHENING OUR LIFESTYLE PORTFOLIO.

media market also seems to be looking up after the pandemic lull. Investment information and credit rating agency Ica estimates the print media revenues to grow 8-10% y-o-y in FY24, supported by a pick-up in ad-spends by the government in view of the upcoming general elections and a recovery in demand from FMCG and auto. That apart, the easing in newsprint prices to \$650/MT

currently, which had hit historically high levels of \$1,000-1,100/MT in FY23, is expected to support a recovery in the players' operating margins.

As per Ica, the circulation revenues of the industry were estimated to have reached around 90% of the pre-pandemic levels in FY23, driven largely by the increase in cover prices, as the number of copies in circulation remained significantly low vis-à-vis the 2019 levels. Ad revenues, at about 80% of FY19 levels in FY23, have been slower to recover.

Currently, published in the US by Hearst Communications, Esquire has 18 international editions at the moment; the India edition will be the 90-year-old magazine's 19th. Jain's team is busy putting together the editorial and marketing teams at the moment. She points at the larger opportunity in the space. "Don't think of this as a print or digital opportunity. We will be taking a 360 degree view... just look at the opportunity in the events space, for instance," Jain says.

From the looks of it, developing and associating with men's pageants, for instance, could be a potential money spinner. "Esquire is the first step in strengthening our lifestyle portfolio," Jain adds.

**BSE**  
The Regulator of Securities  
**BSE LIMITED**  
CIN: L67120MH2005PLC155188  
Registered Office: 25<sup>th</sup> Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001.  
Tel: 022 2272 1233 / 34  
E-mail: bse.shareholders@bseindia.com • Website: www.bseindia.com

**For kind attention of Equity Shareholders of the BSE Limited**

**Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority**

This Notice is published pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs and as amended from time to time.

The Act read with Rules, states that, all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred by the company in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to various requirements set out in the Rules, BSE Limited ("the Company") had, so far, transferred to IEPF Authority, on respective due dates, all shares in respect of which final dividend for the financial year 2015-16 or any earlier dividend(s), which remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years or more.

With respect to the Interim Dividend declared for the financial year 2016-2017, Reminder letter advising to take appropriate action have been sent to the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2023-24. The Company has uploaded details of such Shareholders and Shares due for transfer to IEPF Authority during the financial year 2023-2024 on its website at [https://www.bseindia.com/static/investor\\_relations/dividend.asp](https://www.bseindia.com/static/investor_relations/dividend.asp).

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend(s) and Shares transferred to IEPF Authority.

In case the Company does not receive any communication (claiming the unclaimed / unpaid amount for the Interim Dividend of the financial year 2016-17, or any dividend declared thereafter) from the concerned Shareholders on or before Tuesday, March 05, 2024, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Act and Rules, transfer all shares along with benefits accrued/accruing on such shares to IEPF, without any further notice to the Shareholders, in the manner as may be prescribed.

Members holding shares in Demat mode can get their email id and bank details registered/updated by contacting their respective Depository Participant and members holding shares in physical mode can get their email id and bank details registered/updated by contacting Company's Registrar and Transfer Agent (RTA) on address as mentioned in the below paragraph.

Pursuant to Regulation 46 of the Securities Contracts (Regulation) (Stock Exchanges and Clearing Corporations) Regulations, 2018, the securities of a Recognized Stock Exchange are required to be maintained in Demat mode. Further, in terms of Listing Regulations, securities of listed companies can only be transferred in Demat mode w.e.f. April 1, 2019. In view of the above, Members are advised to dematerialize their shares held in physical mode.

In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the RTA, KFin Technologies Limited at Unit: BSE Limited, Selenium Tower-B, Plot no. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad 500032, e-mail: [einward.nis@kfintech.com](mailto:einward.nis@kfintech.com), Toll Free No: 1-800-309-4001.

**For BSE Limited**  
Sd/-  
**Vishal Bhat**  
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai  
Date : December 4, 2023

**PATEL ENGINEERING LTD.**  
CIN: L9999MH1949PLC007039  
Regd. Office: Patel Estate Road Jogheshwari (West),  
Mumbai - 400102. website: [www.pateleng.com](http://www.pateleng.com)  
• email: [investors@pateleng.com](mailto:investors@pateleng.com) • Tel: +91 22 26767500 • Fax: +91 22 26782455

**NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING TO MEMBERS**

Members of Patel Engineering Ltd ("the Company") are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof), the Company hereby seeks your approval through Postal Ballot process by way of Remote E-voting on the resolutions set out in the Postal Ballot Notice dated November 03, 2023.

Pursuant to the General Circulars No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020, No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 8, 2021, No. 3/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by Ministry of Corporate Affairs ("the MCA Circulars"), the Company has duly sent Postal Ballot Notice on December 04, 2023 by e-mail only to the Members seeking their consent on the resolutions set out in the Postal Ballot Notice. The said Postal Ballot Notice is also available on the Company's website at [www.pateleng.com](http://www.pateleng.com) and on the website of National Securities Depository Ltd ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). The Company shall simultaneously forward the Notice to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"), where the equity shares of the Company are listed.

Mr. Omkar Dindorkar (CP No.24580) failing him Ms. Deepthi Kulkarni (CP No. 22502), Partners of M/s. MMJB & Associates LLP, Practicing Company Secretaries has been appointed as the Scrutinizer for conducting the postal ballot and remote e-voting process in a fair and transparent manner.

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Friday, December 1, 2023 may exercise their votes electronically and provide their assent or dissent on the resolutions as set out in the Postal Ballot Notice and a person who is not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only. The Company is providing the facility to the Members to exercise the right to vote by electronic means through e-voting platform provided by NSDL.

The e-voting period will commence on **Tuesday, December 5, 2023 at 9:00 A.M. and end on Wednesday, January 3, 2024 at 5:00 P.M.** During this period, Members of the Company holding equity shares either in physical form or in dematerialized form as on cut-off date i.e. December 1, 2023 may cast their vote electronically. E-voting shall not be allowed beyond **5:00 P.M. on Wednesday, January 3, 2024**, as the e-voting module shall be disabled for voting by thereafter.

Once the vote has been cast by a Member, he/she shall not be allowed to change it subsequently. The detailed procedure/instructions for Remote E-voting are contained in the Postal Ballot Notice.

In terms of the MCA Circulars, Company has sent Postal Ballot notice in electronic form only. The communication of assent / dissent of the members can only be given through the remote e-voting system. The detailed procedure for voting through remote e-voting means is enumerated in the Postal Ballot Notice.

The Company is also extending the facility to register the email addresses of the members (please refer to the Notes to the Notice) who have not yet registered the same with the Company/ Depository Participants/ the Registrar & Transfer Agents (RTA), in order to enable the members to cast their votes through e-voting facility.

For any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on toll free no: 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)

The Results of the Postal Ballot will be declared on or before 5.00 p.m. (IST) January 05, 2024 and also be displayed on the Company's website [www.pateleng.com](http://www.pateleng.com) and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). The results will also be intimate to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

By the order of the Board of Directors  
**For Patel Engineering Ltd.**  
Sd/-  
**Shobha Shetty, Company Secretary**  
Membership No. F10047

Mumbai  
December 4, 2023



**सारस्वत बँक**  
SARASWAT BANK

**सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.**  
(बँकचे धर्म)

**वसुली विभाग : ७४-९१, समाधान बिल्डिंग, २ रा मजला, सेनागती बायट मार्ग (तुलसी पाईव रोड), दादर (पश्चिम). मुंबई-४०० २८८.**  
दूरध्वनी क्र. : +९१ २२ २४२२ १२०२ / ०४ / ०६ / फॅक्स नं.: + ९१ २२ २४३८ १३१०

---

**ई-लिलाव विक्री सूचना**  
(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट <https://sarfaes.auctionnet.net> मार्फत करण्यात येईल)

**दि सिक्स्युरिटीयोजना अॅण्ड रिस्कन्व्हान ऑफ फायनान्सियल अॅसेट्स अॅण्ड एम्प्लॉसमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरस्ट (सरफेसी) अॅक्ट, २००२ अंतर्गत बँकेकडे प्रभावीत रूपावर मालमत्तेची विक्री.**  
निम्नलिखितप्रकाराने सारस्वत को-ऑप. बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून १३(२) अन्वये जारी केलेल्या मागणी सूचनेनुसार सरफेसी अॅक्टच्या कलम १३ (४) अन्वये खालील मालमत्तेचा कड्या घेतात.

तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या धर्काकांच्या वसुलीकरिता खालील नमूद खटल्यातील प्रस्तावित मालमत्तेचा ई-लिलाव (सरफेसी अॅक्ट, २००२ अंतर्गत) खालील विनिर्देशानुसार "जे आहे जेणे आहे तत्त्वाने", "जे आहे जसे आहे तत्त्वाने" आणि "कोणत्याही बाधितवाशिवाय तत्त्वाने" करण्यात येणार आहे.

क्र. क्र. क्र. क्र.	कर्जदार, हमीदार, गहाणदार, आणि कॉर्पोरेट हमीदार यांचे नाव	ए. मागणी सूचनेची तारीख बी.जाणणी सूचनेची उरकम सी.कड्याचा प्रकार / तारीख	मालमत्तेचे वजन	ल. राखील किंमत II. ड्युअर (इसारा अंजनात उरकम) III. बोली वाढविण्याची उरकम
१	<b>कर्जदार:</b> <b>मै. अंतवसाहन हॉलिंगेड इंडिया प्रा. लि.</b> <b>हमीदार:</b> १. श्री. बशीर अब्दुल रहिम, २. सी. तुलानी दीपश्री नरेश, <b>गहाणदार:</b> १. श्री. सुजीत आर. नायर, २. श्री. सुनील रामचंद्र नायर, ३. सी. के. कल्याणी कुट्टी <b>कॉर्पोरेट हमीदार:</b> मै. आर. सी. वेअरहाऊसिंग अॅण्ड लाजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड	ए. ०९.१०.२०१९ बी. ७०,७३,८८१९ सी. (रु. सात करोड नव लाख त्रान्शर हजार आठशे एकशेचास आठशे पैसे मात्र) आणि रु.४०,२०,०००/- (रु. चाळीस लाख पैसे हजार मात्र) ची बँक हमीती अनुसंगिक दायित्व लि. ३०.०९.२०१९ रोजी प्रमाणे सी. प्रत्यक्ष कड्या / १५.०९.२०२३	फ्लॅट क्रमांक १०१, पहिला मजला, भोजमपति ८७० वीरस फूट विल्ट अप क्षेत्रफळ, दिवेश एन्क्लेव्ह, माजिवडे दिवेश सोव्हायस. लि., पोखरण रोड नं. २, पवार नगर, ठाणे (प.)-४०० ६१०.	I. ₹ ९५.०० लाख II. ₹ ९.५० लाख III. ₹ ९.०० लाख
				<b>निरीक्षणयोगी तारीख :</b> १२.१२.२०२३ रोजी <b>दुसरी ०३.०० ते संध्या. ०५.३०</b> <b>आर. अ. आणि केवायसी सादरीकरणयोगी अंतिम तारीख / वेळ :</b> ०२.१२.२०२३ / संध्या. ५.०० पर्यंत <b>ई-लिलावयोगी तारीख / वेळ :</b> २९.१२.२०२३ / २.०० ते संध्या. ४.०० वा.

लिलाव हा बँकेचे मंजुरीत सेवा पुरवठादार मै. ई-प्रॉक्च्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टायमर) द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री / लिलावाच्या अटी व शर्ती व बोली / प्रस्ताव जमा करण्याची पद्धत <https://sarfaes.auctionnet.net> या त्यांच्या वेबसाईटवर आणि वसुली विभागामध्ये उपलब्ध असेल.

**सरफेसी अॅक्ट, २००२ च्या नियम ८(६) प्रमाणे वैधानिक सूचना**

ही सूचना म्हणजे विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण धर्काकाची प्रदान करण्याकरिता सदर कर्जाच्या कर्जदार / हमीदार / कॉर्पोरेट हमीदार आणि गहाणदार यांना देखील एक सूचना आहे. कसूर केल्यास उर उरलेख केलेल्या लिलावाच्या तारखेस मिळकत विकली जाईल.

स्वाक्षरी/  
प्राधिकृत अधिकारी

दिनांक : ०५.१२.२०२३  
ठिकाण : मुंबई

(टीप : सूत्र भाषांतर तक्रारत आढळल्यास मूळ इंग्रजी ग्राह) सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड


Rameshwar Media

**जाहीर नोटीस**

तमाम जनतेस कळविण्यात येते की, आमचे अशिल (१) श्रीमती. सोमग्री जगन्नाथ तरे, (२) सी. रेणुका उमेश जाधव उर्फ रेणुका जगन्नाथ तरे, रा. खाजिवडे, ता. वरुई, जि. पातळर यांची गाव मोजे खाजिवडे, ता. वरुई, जि. पातळर येथे वृद्ध श्रेणीच्या जमिन मिळकती आहे. सध्या नं. १४५/२ क्षेत्र ०-७७-८०, सध्या नं. ११६/३ क्षेत्र ०-२२-५०, सध्या नं. १३७/६ क्षेत्र ०-०६-१०, सध्या नं. १४६ क्षेत्र ०-८८-२० + पी ख ०-०५-०० ह्या जमिनी मूळ रामा काना तरे यांच्या मालकीच्या होत्या. ते मध्य झाल्यावर त्यांचा मुलगा जगन्नाथ रामा तरे यांचे नाव ७/१२ सदरी लागले. आमच्या अशिल क्र.१ ह्या जगन्नाथ रामा तरे यांच्या पत्नी व क्र. २ ही मुलगी आहे. वरील जमिनीच्या ७/१२ सदरदार जगन्नाथ तरे मध्य झाल्यावर संतोष जगन्नाथ तरे यांनी स्वतःचेच नावाची नोंद करून घेतली आहे व बाहीणीचे नाव ७/१२ सदरी लावले नाही. त्याबाबत आवश्यक ती कारवाई सुरू आहे. सदर जमिनीतील काही जमिनीची आमच्या अधिकारांक लागवटीत आहेत. संतोष जगन्नाथ तरे ह्यांना सध्या आमच्या अधिकाऱ्या डावतुल ह्या जमिनी विकण्या करिता दलात इसमानां जागेवर आणत आहेत. नोटीसमध्ये नमूद जमिनीचा कोणाही इसमानांनी कोणत्याही प्रकारचा खरेदी विक्री, गहाण, दान, व्यवहार केला जाऊ नये अशिल जाबबदार नसतील याची नोंद घ्यावी.

सही/-  
सी. रेणुका उमेश जाधव उर्फ रेणुका जगन्नाथ तरे

सही/-  
अॅड. रमा एन. मातेरे



**भारतीय स्टेट बँक**  
State Bank of India

**मागणी सूचना**

आर्यवर्णीय, कोरवली, एलिंगट कॉर्नर, मूळ तळ्याची सीएसएस लि. ६२०/५, कस्तूर पार्क, सिव्हेली रोड, कोरवली पश्चिम, मुंबई-४०००१२.


सूचना देण्यात येते की, खालील कर्जदार सी. कप्तानी चंद्रकांत देवगई, निवासी पत्ता: ए/पी- जयसिंगपूर (राम लक्ष्मी नगर) ता. सिराळ जिल्हा कोल्हापूर, जयसिंगपूर (बायवस रोड) कोल्हापूर-४६५१६, मिळकत पत्ता: ग्रामपंचायत मावळ, पुणे चा हद्दी मध्ये आणि उप-नोटीफिकेशन मावळ चा हद्दी मध्ये गाव-गडबे, तालुका-मावळ, जिल्हा-पुणे मध्ये जमिन धारक सध्या नं. २०५(सी), २२१(सी), २२५(सी), २२६(सी), २२७(सी), २२८(सी), २२९ ते २३२, २३३, २३४, २३५(सी), २३६ ते २३९, २४०(सी), २४१(सी), २४२ ते २४६, ३५८(सी) आणि ३६० वर बांधकामित म्हणजे, पुणे-४१२१०१, महाराष्ट्र स्टेटियम टॉवर-४५, लोहा बेलमंडी अशा जात बिल्डिंग मधील ६वा मजला फ्लॅट क्र. ६०१ येथे स्थित बँक मॉन्गामाफि १४१४ चौ.फू. (होम कर्ज खाते क्र. ४१५६०२१२१२) यांनी कॅप्टन/कन्या मिळकतीच्या कर्जाच्या सुविधेची मुदत आणि व्याजाची परतफेड करण्यात कसूर केले आहे आणि कर्ज १४/१०/२०२३ रोजी नॉन परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या रोवटच्या जात परतकार दि. ०२/११/२०२३ रोजी सिक्स्युरिटीयोजना अॅण्ड रिस्कन्व्हान ऑफ फायनान्सियल अॅसेट्स अॅण्ड एम्प्लॉसमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरस्ट अॅक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना जारी केल्या होत्या, परंतु त्यांना त्या व घेता परत केल्या, त्यांना या सर्वजनिक सूचनेद्वारे कळविण्यात येते आहे.

उर्वरित थकीत: ०२.११.२०२३ रोजीस क्र. १,४६,८२,३५३/- (एचपे एक कोटी सहाशेचास लाख च्यावरील) हजार सौनेने त्रेपण मात्र) अर्जित तय्यारिल उर्वरित पुढील जात. चर्च, परित्यक्त, प्रभार १. सूचनेच्या पक्षांनी सेवेसाठी पाठवून उरलेल्यात येत आहे. वरील कर्जदार आणि हमीदारांना (जेणे लागू असेल तेथे) याद्वारे सदर सूचनेच्या प्रकाशनानंतर ६० दिवसात वरील रकम परत करण्यासाठी कोणताच निर्णय नसेल, कसूर केल्यास सिक्स्युरिटीयोजना अॅण्ड रिस्कन्व्हान ऑफ फायनान्सियल अॅसेट्स अॅण्ड एम्प्लॉसमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरस्ट अॅक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत, सदर सूचनेच्या तारखेनुसार ६० दिवसांचा काळावधी संपल्यावर पुढील काळाई करण्यात येईल.

ताण केल्यास परतकारिता उरलेख वेळेच्या संदर्भात अॅक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) चा तल्लुकीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

**संभावित विक्रीकरिता घेण्यात येणारे:**

ग्रामपंचायत मावळ, पुणे चा हद्दी मध्ये आणि उप-नोटीफिकेशन मावळ चा हद्दी मध्ये गाव-गडबे, तालुका-मावळ, जिल्हा-पुणे मध्ये जमिन धारक सध्या नं. २०५(सी), २२१(सी), २२५(सी), २२६(सी), २२७(सी), २२८(सी), २२९ ते २३२, २३३, २३४, २३५(सी), २३६ ते २३९, २४०(सी), २४१(सी), २४२ ते २४६, ३५८(सी) आणि ३६० वर बांधकामित म्हणजे, पुणे-४१२१०१, महाराष्ट्र स्टेटियम टॉवर-४५, लोहा बेलमंडी अशा जात बिल्डिंग मधील ६वा मजला फ्लॅट क्र. ६०१ येथे स्थित मिळकत क्षेत्र नोजमामाफि १४१४ चौ.फू. सर्व्हे क्र. दिनांक: ०४/१२/२०२३ दिनांक: मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया



**गुध्दिपत्र**  
**HDFC BANK**

**एचडीएफसी बँक लिमिटेड**

शाखा : एचडीएफसी सॅन्टा-आरपीएम डिपार्ट्., २ रा मजला, एचडीएफसी बँक हाऊसच्या बाजूला, मधुवदास मिल्स कंपाऊंड, सेनागती बायट मार्ग, लोअर पेलत पश्चिम, मुंबई ४०० ०१३. दूर: ०२२-६६६१३०२२.

**नॉद. कार्यालय :** एचडीएफसी बँक लि., एचडीएफसी बँक हाऊस, सेनागती बायट मार्ग, लोअर पेलत (पश्चिम), मुंबई ४०००१३.

**सीआयएन :** एल५९२०एमएच१९१पीएलसी०८६१८.

**वेबसाईट :** www.hdfcbank.com

**कड्या सूचनेच्या प्रसिध्दी**

सदर ०४ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित म्हणजेच "नवशक्ति" (मराठी) मुंबई आवृत्तीमध्ये प्रकाशित लिलाव सूचनेच्या प्रसिध्दीच्या संदर्भात आहे.

वरील नमूद प्रसिध्दीच्या संदर्भात सदर गुध्दिपत्रक अनु. क्र. १ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणाच्या संदर्भात आहे.

वरील नमूद प्रसिध्दीच्या संदर्भात श्री. कांबळे राजेश शामराव आणि श्रीम. कांबळे योचना राजेश यांचे अनु. क्रमांक १ मध्ये नमूद प्रकरणात कर्जदार मयत व्यवहारी अहल्याने पुढीलप्रमाणे बदल केला आहे.

अनु. क्रमांक १ मध्ये कर्जदाराचे नाव श्री. कांबळे राजेश शामराव (मयत असल्याने) आणि श्रीम. कांबळे योचना राजेश सर कर्जदार म्हणून त्यांच्या क्षमतेत आणि श्री. कांबळे राजेश शामराव (मयत असल्याने) यांचे इतर जात आणि अज्ञात कायदेशीर वारसदार, कायदेशीर प्रतिनिधी, उतराधिकारी आणि अधिहरताधिकारी असा वाचावा.

एचडीएफसी बँक लिमिटेडसाठी  
सही/-  
प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ५ डिसेंबर, २०२३  
ठिकाण: मुंबई



**BSE**  
The Power of Vibrance

**बीएसई लिमिटेड**  
CIN: L67120MH2005PLC155188

नोंदणीकृत कार्यालय: २४ वा मजला, बी. जी. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१  
दूरध्वनी: ०२२ २२७२ २२३३/३४ | फॅक्स: ०२२ २२७२ १००३  
इमेल: bse.shareholders@bseindia.com | वेबसाईट: www.bseindia.com

---

**सूचना**

**बीएसई लिमिटेडच्या समभागधारकांचे लक्ष वेधोसाठी**

**विषय: कंपनीच्या समभाग्यांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड प्रॉटेक्शन फंड प्राधिकरणाकडे हस्तांतरण करणे**

ही सूचना कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १२४ सोबत वाचा कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने वेळोवेळी अधिसूचित करून सुधारित केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड प्रॉटेक्शन फंड प्राधिकरण (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियम २०१६ (नियम) च्या तल्लुकीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे.

कायदा आणि सोबत वाचा नियम असे नमूद करतात की ज्या समभाग्यांच्या संदर्भात लाभांशाचे सलग सात (७) किंवा अधिक वर्षे वितरण किंवा ज्यांचा दावा करण्यात आलेला नाही असे सर्व समभाग्यांनी कंपनी इन्व्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड प्रॉटेक्शन फंड (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतरित करून. नियमांतर्गत नमूद केलेल्या आवश्यकतांचे पालन करून बीएसई लिमिटेड (कंपनी) आतापर्यंत आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी अंतिम लाभांशा किंवा तसूची ज्यांचे लाभांशा सलग सात वर्षे किंवा अधिक काळासाठी देय झालेले नाहीत किंवा दावा केलेला नाही असे संबंधित सर्व समभाग्यां अंतिम तारखेला आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केले आहेत.

कंपनीने अशा सर्व समभाग्यांकरिता स्मरणपत्रे पाठवली आहेत ज्यांचे समभाग्य २०२३ - २४ या आर्थिक वर्षात आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत आणि त्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी घोषित केलेल्या अंतिम लाभांशाबाबत कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या अशा सर्व समभाग्यांधारक तसेच समभाग्यांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या वेबसाईटवर [https://www.bseindia.com/static/investor\\_relations/dividend.aspx](https://www.bseindia.com/static/investor_relations/dividend.aspx) येथे उपलब्ध केले आहेत.

समभाग्यांकरिता कृपया नोंद घ्यावी की आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आलेले लाभांशा व समभाग्य दोन्हीसाठी आयईपीएफ प्राधिकरणाकडे नियमांतर्गत विनिर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेचे पालन करून दावा करावा. दावा न केलेला(ले) लाभांशा आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या समभाग्यांसंबंधित कंपनीविरोधात कोणताही दावा दाखल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

कंपनीला संबंधित समभाग्यांधारकांकडून मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी दावा (२०१६-१७ किंवा त्यानंतरच्या वर्षासाठी दावा न केलेल्या/प्रदान न झालेल्या अंतिम लाभांशाच्या रकमेसाठी किंवा त्यानंतर घोषित केलेल्या कोणत्याही लाभांशासाठी) पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास, कंपनी कायदा आणि नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांच्या पूर्ततेच्या दृष्टीकोनातून सर्व समभाग्य आणि अशा समभाग्यांवरील जमा झालेले/ जमा होणारे लाभ यांच्यासह समभाग्यांधारकांना कोणतीही सूचना न देता आयईपीएफच्या खात्यात हस्तांतरित करेल.


डीमॅट मोडमध्ये असेस धारण करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉजिटरी पार्टिसिपेटशी संपर्क साधून त्यांचा ईमेल आयडी आणि बँकेचा तपशील नोंदणीकृत/अपडेट करू शकतात आणि प्रत्यक्ष स्वरूपात समभाग्य धारण करणारे सदस्य खाली नमूद केल्या प्रमाणे कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे(आरटीए) ई-मेल द्वारे संपर्क साधून आपला ई-मेल आई डी तसेच बँकेचा तपशील नोंदणी/अपडेट करू शकतात.

सिक्स्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) (स्टॉक एक्सचेंज आणि व्हिलअरिंग कॉर्पोरेशन) नियम, २०१८ च्या नियम ४६ नुसार मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या सिक्स्युरिटीज डीमॅट मोडमध्ये राखणे आवश्यक आहे. तसेच लिस्टिंग नियमानुसार, १ एप्रिल २०१९ पासून लिस्टेड कंपन्यांचे सिक्स्युरिटीज केवळ डीमॅट मोडमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात. वरील बाबी शक्यतः दावा, सदस्यांना त्यांचे प्रत्यक्ष स्वरूपात धारण करित असलेले समभाग्य डिमॅट मोड मध्ये करण्याचा सल्ला दिला जातो.

समभाग्यांधारकांना वरील विषयाबाबत आणि नियमांबाबत कोणतीही शंका असल्यास ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट केपिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्याशी युनिट:बीएसई लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, वरुई ३२, गविहावली, फायनान्सियल डिस्ट्रिक्ट नन्दाग्रमुडा, सिरिसिपलव्ही, हैदराबाद-५०००३३, ईमेल [enward.ris@kfinetech.com](mailto:enward.ris@kfinetech.com), टोल फ्री क्रमांक: १८००-३०९-४००९ येथे संपर्क साधू शकता.

**बीएसई लिमिटेडसाठी**

सही/-  
विशाल भट्ट  
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



**एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.**  
(बँकचे धर्म)

**वसुली विभाग**  
एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई-४०००५५, दूरध्वनी क्र: ७९९९९८३९/९२८/९७०/९८६.

**ताबा सूचना**

ज्याअर्थी एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुर्वीची दी शामराव विट्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्स्युरिटीयोजना अॅण्ड रिस्कन्व्हान ऑफ फायनान्सियल अॅसेट्स अॅण्ड एम्प्लॉसमेंट ऑफ सिक्स्युरिटी इंटरस्ट एॅक्ट, २००२ अंतर्गत व सीक्स्युरिटी इंटरस्ट (इन्फोर्समेंट) रुल, २००२ चे अनुच्छेद १३(१२) सहवाचन नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये व. नो. लाम व्हॅचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (मुख्य कर्जदार/गहाणव्यदार) नोंदणीकृत कार्यालय: जे-२७८, मुलुंड दर्शन, मुलुंड कॉलनी, गुरु गोविंद सिंग रोड, मुलुंड (प), मुंबई-४०००८२ व/वा कार्यालय क्र. २११, दुसरा मजला, फ्लाईंग कलर्स, प. दिन दयाल उपाध्याय मार्ग, एल.बी.एस. क्रॉस मार्ग, मुलुंड (प), मुंबई-४०००८० व/वा १३५, कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉ. अनी बेड्रेट रोड, बी विंग, बीडीडी चाळी बरळी, बरळी, मुंबई-४०००१३ आणि २. मै. एमटी एज्युकेशन लि. (कॉर्पोरेट हमीदार) (सीआयआरपी अंतर्गत) इन्सॉल्वन्सी रिझोल्यूशन प्रोफेशनल (श्री. अश्विन भवानजी शाह यांच्यामार्फत) नोंदणी क्र. : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी/पी-०२६४८/२०२१-२२/१४०५४ ००१, गौतम धारा सीएसएस, एलडीसी मार्ग, चार्ड, ठाणे - ४०००६९. नोंदणीकृत कार्यालय: २२०, दुसरा मजला, फ्लाईंग कलर्स, फिडिंत दिन दयाल उपाध्याय मार्ग, एल.बी.एस. क्रॉस मार्ग, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८०. ईमेल - [meducare.cirp@gmail.com](mailto:meducare.cirp@gmail.com) व/वा १३५, कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉ. अनी बेड्रेट रोड, बी विंग, बीडीडी चाळी बरळी, बरळी, मुंबई-४०००१३ ह्यांच्या मालकीची असून दि. ३१.०७.२०२३ नुसार क्र. ४९,७२,९५,९५,३६,६७ (हस्ये एकोणपन्नास कोटी बहारात लाख पंच्याणव हजार नउशे त्रेपन्न व सदसह पैसे फक्त) अधिक सदर सूचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०८.२०२३ पासून कराटी दाराने व्याज तसेच प्रदानाच्या तारखेपर्यंत पध्दतीतील व्याजा सह कायदेशीर शुल्क / प्रभार रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निदेश देणारी दोन्ही मागणी सूचना सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत दि. ०१.०८.२०२३ रोजी जारी केली होती.

तथापि, वर नमूद केलेले कर्जदार पूर्ण रकम व्याजासह परतफेड करण्यात असण्याची उरले आहेत. याद्वारे कर्जदारांना विशेषतः आणि संसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या अधोस्वाक्षरीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सक्ष्युरिटी इंटरस्ट एॅक्ट, २००२ अंतर्गत, नियम ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या कलम १३(४) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ०१.१२.२०२३ रोजी प्रतिकार्यक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्ते सध्यासह करून घेणे व असे कोणतेही रजिस्ट्रार व हे एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ड्यूटीची दी शामराव विट्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्रभावांतर्गत दि. ३१.०७.२०२३ रोजीनुसार क्र. ४९,७२,९५,९५,३६,६७ (हस्ये एकोणपन्नास कोटी बहारात लाख पंच्याणव हजार नउशे त्रेपन्न व सदसह पैसे फक्त) अधिक सदर सूचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०८.२०२३ पासून कराटी दाराने व्याज तसेच प्रदानाच्या तारखेपर्यंत पध्दतीतील व्याजा सह कायदेशीर शुल्क / प्रभार रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निदेश देणारी दोन्ही मागणी सूचना सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत दि. ०१.०८.२०२३ रोजी जारी केली होती.

तथापि, वर नमूद केलेले कर्जदार पूर्ण रकम व्याजासह परतफेड करण्यात असण्याची उरले आहेत. याद्वारे कर्जदारांना विशेषतः आणि संसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या अधोस्वाक्षरीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सक्ष्युरिटी इंटरस्ट एॅक्ट, २००२ अंतर्गत, नियम ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या कलम १३(४) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ०१.१२.२०२३ रोजी प्रतिकार्यक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्ते सध्यासह करून घेणे व असे कोणतेही रजिस्ट्रार व हे एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ड्यूटीची दी शामराव विट्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्रभावांतर्गत दि. ३१.०७.२०२३ रोजीनुसार क्र. ४९,७२,९५,९५,३६,६७ (हस्ये एकोणपन्नास कोटी बहारात लाख पंच्याणव हजार नउशे त्रेपन्न व सदसह पैसे फक्त) अधिक सदर सूचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०८.२०२३ पासून कराटी दाराने व्याज तसेच प्रदानाच्या तारखेपर्यंत पध्दतीतील व्याजा सह कायदेशीर शुल्क / प्रभार रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निदेश देणारी दोन्ही मागणी सूचना सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत दि. ०१.०८.२०२३ रोजी जारी केली होती.

तथापि, वर नमूद केलेले कर्जदार पूर्ण रकम व्याजासह परतफेड करण्यात असण्याची उरले आहेत. याद्वारे कर्जदारांना विशेषतः आणि संसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या अधोस्वाक्षरीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सक्ष्युरिटी इंटरस्ट एॅक्ट, २००२ अंतर्गत, नियम ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या कलम १३(४) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ०१.१२.२०२३ रोजी प्रतिकार्यक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्ते सध्यासह करून घेणे व असे कोणतेही रजिस्ट्रार व हे एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ड्यूटीची दी शामराव विट्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्रभावांतर्गत दि. ३१.०७.२०२३ रोजीनुसार क्र. ४९,७२,९५,९५,३६,६७ (हस्ये एकोणपन्नास कोटी बहारात लाख पंच्याणव हजार नउशे त्रेपन्न व सदसह पैसे फक्त) अधिक सदर सूचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०८.२०२३ पासून कराटी दाराने व्याज तसेच प्रदानाच्या तारखेपर्यंत पध्दतीतील व्याजा सह कायदेशीर शुल्क / प्रभार रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निदेश देणारी दोन्ही मागणी सूचना सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत दि. ०१.०८.२०२३ रोजी जारी केली होती.

तथापि, वर नमूद केलेले कर्जदार पूर्ण रकम व्याजासह परतफेड करण्यात असण्याची उरले आहेत. याद्वारे कर्जदारांना विशेषतः आणि संसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या अधोस्वाक्षरीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सक्ष्युरिटी इंटरस्ट एॅक्ट, २००२ अंतर्गत, नियम ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या कलम १३(४) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ०१.१२.२०२३ रोजी प्रतिकार्यक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्ते सध्यासह करून घेणे व असे कोणतेही रजिस्ट्रार व हे एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ड्यूटीची दी शामराव विट्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्रभावांतर्गत दि. ३१.०७.२०२३ रोजीनुसार क्र. ४९,७२,९५,९५,३६,६७ (हस्ये एकोणपन्नास कोटी बहारात लाख पंच्याणव हजार नउशे त्रेपन्न व सदसह पैसे फक्त) अधिक सदर सूचनेत विहित केल्यानुसार दि. ०१.०८.२०२३ पासून कराटी दाराने व्याज तसेच प्रदानाच्या तारखेपर्यंत पध्दतीतील व्याजा सह कायदेशीर शुल्क / प्रभार रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्याचे निदेश देणारी दोन्ही मागणी सूचना सदर कायद्याच्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत दि. ०१.०८.२०२३ रोजी जारी केली होती.

तथापि, वर नमूद केलेले कर्जदार पूर्ण रकम व्याजासह परतफेड करण्यात असण्याची उरले आहेत. याद्वारे कर्जदारांना विशेषतः आणि संसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या अधोस्वाक्षरीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सक्ष्युरिटी इंटरस्ट एॅक्ट, २००२ अंतर्गत, नियम ८ सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या कलम १३(४) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा दि. ०१.१२.२०२३ रोजी प्रतिकार्यक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्ते सध्यासह करून घेणे व असे कोणतेही रजिस्ट्रार व हे एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ड्यूटीची दी शामराव विट्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या प्रभावांतर्गत दि. ३१.०७.२०